

सहकार क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्थांना
सन २०१४-१५ या वर्षासाठी पुरस्कार देऊन
सन्मानित करणेबाबत....

महाराष्ट्र शासन
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग
शासन निर्णय क्रमांक : सीसीआर-१४०८-प्र.क्र.४६२/(भाग-२)/२-स,
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा रोड,
मंत्रालय, मुंबई-४०००३२.
दिनांक : १६ जून, २०१५.

वाचा :-

१. शासन निर्णय, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग क्र.सीसीआर-१४०८/प्र.क्र.४६२/२-स, दिनांक २०/४/२०१२.
२. शासन निर्णय, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग क्र.सीसीआर-१४०८/प्र.क्र.४६२/२-स, दिनांक ११/१०/२०१३.
३. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्र जा.क्र. संवका/डी-१/
सह.पुरस्कार२०१४/३३१/२०१५, दि. ३.६.२०१५

प्रस्तावना :-

राज्यातील सहकार क्षेत्रात उत्कृष्ट काम करीत असलेल्या सहकारी संस्थांना सहकार महर्षी, सहकार भूषण व सहकार निष्ठ याप्रमाणे पुरस्कार स्वरूपात रोख रक्कम, प्रशस्तीपत्र व स्मृती चिन्ह प्रदान करून त्यांचा समारंभपूर्वक गौरव करण्याबाबत उपरोक्त वाचा क्र. १ येथील शासन निर्णयान्वये शासनाने निर्णय घेतलेला आहे. वाचा क्र. २ मधील शासन निर्णयाद्वारे सहकार महर्षी, सहकार भूषण व सहकार निष्ठ या पुरस्कारासाठी रक्कम अनुक्रमे रु. १ लाख, रु. ५१,०००/- व रु. २५,०००/- धनादेशाद्वारे प्रदान करण्यात येते. राज्यातील पुरस्कार पात्र सहकारी संस्थांची अंतिम निवड करण्यासाठी मा. मंत्री (सहकार) यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या समितीने दिलेल्या मान्यतेनुसार सन २०१४-१५ या वर्षासाठी सहकारी संस्थांना पुरस्कार देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

२. सन २०१४-१५ या वर्षासाठी सहकारी संस्थांना पुरस्कार प्रदान करण्यासाठी पुरस्कारार्थी संस्थांची नावे निश्चित करण्याकरीता मा. मंत्री (सहकार) यांच्या अध्यक्षतेखाली दि. ९ जून २०१५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत सदर पुरस्कारांसाठी खालील सहकारी संस्थांची निवड करण्यात आली असून त्यांना पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे :-

अ.क्र.	पुरस्काराचे नाव	विभाग	संस्थेचे नाव व पत्ता
१	सहकार महर्षी	राज्य स्तरीय पुरस्कार	काष्टी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मर्या. काष्टी, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर.
गट क्र. १ :- प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था			
१	सहकार भूषण	औरंगाबाद	विशाल विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., चाकूर, ता. चाकूर, जि. लातूर.
		नाशिक	सटाणा दक्षिण भाग विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., सटाणा, ता. बागलान, जि. नाशिक.
		नागपूर	नागभीड विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या. नागभिड, ता. नागभिड, जि. चंद्रपूर.

२	सहकार निष्ठ	पुणे	वसंत सवे सेवा सहकारी सोसायटी लि., म्हैसाळ, ता. मिरज, जि. सांगली.
		कोकण	तळवडे विविध कार्यकारी सेवा सोसायटी लि., तळवडे, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.
		अमरावती	सोनाळा विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या., सोनाळा, ता. संग्रामपूर, जि. बुलडाणा.
गट क्र. २ :- नागरी सहकारी पतसंस्था, ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था व पगारदार नोकरांच्या सहकारी पतसंस्था			
१	सहकार भूषण	पुणे	दत्त नागरी सहकारी पतसंस्था मर्या., उरण-इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली.
		अमरावती	कल्पतरु कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या., धामणगांव रेल्वे, जि. अमरावती.
		कोकण	देवेद्रनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्या., अलिबाग, मारुती नाका, अलिबाग, जि. रायगड.
२	सहकार निष्ठ	औरंगाबाद	भाई उध्दवराव पाटील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या., उस्मानाबाद, जि. उस्मानाबाद
		नाशिक	पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम विभाग कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या., अहमदनगर, जि. अहमदनगर
		नागपूर	दि भंडारा महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या., भंडारा, जि. भंडारा.
गट क्र.३ :- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक			
१	सहकार भूषण	पुणे	सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या., सातारा, जि. सातारा.
२	सहकार निष्ठ	कोकण	सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., सिंधुदुर्ग, जि. सिंधुदुर्ग.
		नागपूर	दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या., गडचिरोली, जि. गडचिरोली.
गट क्र. ४ :- नागरी सहकारी बँका			
१	सहकार भूषण	कोकण	दि कल्याण जनता सहकारी बँक लि., कल्याण, जि. ठाणे.
		पुणे	भागेनी निवेदिता नागरी सहकारी बँक लि., पुणे, जि. पुणे.
२	सहकार निष्ठ	नाशिक	नंदुरबार मर्चंट को-ऑप. बँक लि., नंदुरबार, जि. नंदुरबार
		अमरावती	जिजाऊ कर्मशियल को.ऑप. बँक लि., अमरावती, जि. अमरावती.
गट क्र. ५ :- सहकारी साखर कारखाने, सहकारी सूतगिरणी, सहकारी दुध संघ			
१	सहकार भूषण	नागपूर	भंडारा जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संस्थांचा संघ मर्या., भंडारा, जि. भंडारा.
		औरंगाबाद	औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या., औरंगाबाद, जि. औरंगाबाद.

		नाशिक	सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना लि., ता. संगमनेर, जि. अहमदनगर.
२	सहकार निष्ठ	पुणे	अण्णाभाऊ आजरा तालुका शेतकरी सहकारी सूतगिरणी मर्या., आजरा, ता. आजरा, जि. कोल्हापूर.
गट क्र. ६ :- गृहनिर्माण सहकारी संस्था			
१	सहकार भूषण	नागपूर	दि विदभे प्रिमियर को-ऑप हाऊसिंग सोसायटी मर्या., नागपूर, गांधीसागर, जि.नागपूर.
		कोकण	रुणवाल नगर को-ऑप. हाऊसिंग सोसायटी लि., ठाणे.
२	सहकार निष्ठ	कोकण	मयुरेश दर्शन को-ऑप. हाऊसिंग सोसायटी लि., डोंबिवली, जि.ठाणे.
		पुणे	माऊन्ट वट प्रिस्टिन सहकारी गृहरचना संस्था मर्या., पुणे, जि. पुणे.
		कोकण	दि सॉलसेट कॅथोलिक को-ऑप. हाऊसिंग सोसायटी लि., बांद्रा, मुंबई.
गट क्र. ७ :- औद्योगिक संस्था, हातमाग व यंत्रमाग संस्था, उपसा सिंचन संस्था व इतर संस्था			
१	सहकार भूषण	नाशिक	मा. आ. श्री. राधाकृष्ण विखे पाटील सहकारी ट्रक्स वाहतूक संस्था मर्या., प्रवरानगर, ता. राहता, जि. अहमदनगर.
		पुणे	कै. आलमखान पठाण कृष्णा सहकारी पाणीपुरवठा मंडळी लि., आलास, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर.
२	सहकार निष्ठ	नागपूर	सिध्दाथ बीडी उत्पादक औद्योगिक सहकारी संस्था, मर्या.लाखनी, ता. लाखनी, जि. भंडारा.
गट क्र. ८ :- फळे भाजीपाला संस्था, खरेदी विक्री संघ, प्रक्रिया संस्था व ग्राहक संस्था			
१	सहकार भूषण	पुणे	यशवंत सहकारी तालुका खरेदी विक्री संघ लि., पन्हाळा, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर.
		कोकण	मालवण तालुका शासकिय व निमशासकीय कर्मचारी ग्राहक संस्था मर्या., मालवण, जि. सिंधुदूर्ग.
२	सहकार निष्ठ	नागपूर	दि लक्ष्मी सहकारी धान गिरणी मर्या., वाकेश्वर, ता.जि.भंडारा.
गट क्र. ९ :- प्राथमिक दुध उत्पादक संस्था, कुक्कुटपालन संस्था, मत्स्यपालन संस्था व पशुसंवर्धन संस्था			
१	सहकार भूषण	कोकण	धी आरनाळा फिशर मेन्स सर्वोदय सहकारी सोसायटी लि., आरनाळा, जि.ठाणे.
		नागपूर	किसान सहकारी दूध व्यावसायीक संस्था मर्या., पवनी, ता. पवनी, जि. भंडारा.
		नाशिक	अमृतवाहिनी सहकारी दुध उत्पादक संस्था मर्या., जोर्वे, ता. संगमनेर, जि. अहमदनगर.

३. पुरस्कारासाठी निवड झालेल्या सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींना याबाबत माहिती देऊन त्यांना पुरस्कार प्रदान समारंभासाठी उपस्थित राहण्यास कळविण्याची जबाबदारी सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेवर सोपविण्यात येत आहे.

४. सदरचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा सांकेतांक क्र. २०१५०६१६१५०५५१०८०२ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(संतोष पाटील)
विशेष कार्य अधिकारी

प्रत :-

१. मा. राज्यपाल यांचे सचिव, राजभवन, मुंबई.
२. मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई
३. मा. मंत्री (सहकार, पणन व वस्त्रोद्योग) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
४. मा. मंत्री (प.दु.म.) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
५. मा. मंत्री यांचे खाजगी सचिव. (सर्व)
६. मा. राज्यमंत्री (सहकार) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
७. मा. राज्यमंत्री (पणन) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
८. मा. राज्यमंत्री (वस्त्रोद्योग) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
९. मा. राज्यमंत्री (प.दु.म.) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
१०. मा. विधान परिषद सदस्य / विधानसभा सदस्य. (सर्व)
११. मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
१२. अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव (वित्त/वस्त्रोद्योग/ पणन/सहकार/प.दु.म.) यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई.
१३. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे.
१४. साखर आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे.
१५. पणन संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे.
१६. आयुक्त (पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्यव्यवसाय), महाराष्ट्र राज्य, मुंबई.
१७. संचालक, हातमाग, यंत्रमाग व वस्त्रोद्योग, महाराष्ट्र राज्य, नागपूर.
१८. विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, (प्रशासन / लेखापरिक्षण) (सर्व).
१९. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, (सर्व).
२०. जिल्हा विशेष लेखापरिक्षक वर्ग-१, सहकारी संस्था (सर्व).
२१. जिल्हा कोषागार अधिकारी, पुणे.
२२. महासंचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय, मंत्रालय, मुंबई.
२३. सहसचिव / उपसचिव / अवर सचिव / कक्ष अधिकारी, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, प.दु.म. विभाग, मंत्रालय, मुंबई.
२४. कार्यासन-२-स, (निवड नस्ती).